

AJMERA REALTY & INFRA INDIA LTD.

Regd. Office: Citi Mall, Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.
Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com
CIN No.: L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIL/BSE-NSE/2024-25

Date: July 18, 2024

The Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Script Code: 513349	National Stock Exchange of India Limited 5 th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai-400051 Script Code: AJMERA
---	--

Sub: Newspaper Publication of Notice for the 37th Annual General Meeting ('AGM') of the Company

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the copies of newspaper advertisements of Notice for 37th AGM published in Business Standard and Mumbai Lakshadeep on July 18, 2024.

This is for your information and records.

Thanking You,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

SHWETA JHAWAR
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: As above

MPL
MAITHON POWER LIMITED
MAITHON POWER LIMITED
(Contracts Department)
Maithon Power Ltd, Village: Dambhui, PO Barindia, PIN-828205, District-Dhanbad
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Maithon Power Limited invites expression of interest from eligible vendors for the following package: **Construction of Coal Road in Maithon Power Limited (Rate Contract for One Year)**. For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL: <https://www.tatapower.com/tender/tenders.aspx>). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by **26th July - 2024**.

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED
CIN: L27104MH1985PLC035659
Registered Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 Tel: +91-22-6698 4000
Fax: + 91-22-2632 5902 Email: investors@ajmera.com Website: www.ajmera.com

NOTICE OF THE 37th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of Ajmera Realty & Infra India Limited ("the Company") will be held on **Friday, August 09, 2024 at 4:00 p.m. (IST)** through video-conferencing ("VC")/ other audio-visual means ("OAVM"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM. The Company has sent AGM Notice of the Company for FY 2023-24 on Wednesday, July 17, 2024, only through electronic mode, to those members whose email-ids have been registered with the Company/ Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 02, 2024, in compliance with the Circulars/ guidelines issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The AGM Notice along with the Annual Report are available on the Company's website www.ajmera.com, websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at <https://www.evoting.nsdcl.com/>.

Members, holding shares as on the cut-off date for e-voting i.e. Friday, August 02, 2024, may cast their votes, electronically, on the businesses set out in the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the e-voting website of NSDL <https://www.evoting.nsdcl.com/>.

The remote e-voting period shall commence on Tuesday, August 06, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, August 08, 2024 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as on the cut-off date for e-voting. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the AGM.

Members who have already cast their votes through remote e-voting shall not entitle to cast their votes again at the AGM. Any person/ entity, who has not registered his/ her/ their email Id in the Company's records and holds equity shares as of the cut-off date for e-voting i.e. Friday, August 02, 2024 may obtain their Login Id and password for e-voting by following the instructions given in the AGM Notice or by sending an email to NSDL at evoting@nsdl.co.in. However, if a person/ entity is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing User Id and password for casting their votes.

In case of any enquiry/ guidance, in respect of remote e-voting and attending the AGM through electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdcl.com or call on toll free nos.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please write Email at: evoting@nsdl.co.in, or contact on Toll free Nos: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

The Board at its meeting held on Thursday, May 09, 2024, has recommended a final dividend of ₹4/- per equity share of face value of ₹10/- each for FY 2023-24, subject to approval of the members at the 37th AGM of the Company. The final dividend will be paid to the members holding shares of the Company as on the record date i.e. Friday, August 02, 2024. Members are requested to refer Company's communication in relation to TDS on dividend payment and related forms/declarations thereto which is also hosted on the Company's website at <https://ajmera.com/investor-corner/annual-reports/>.

For Ajmera Realty & Infra India Limited
Sd/-
Shweta Jawar
Company Secretary and Compliance Officer
Date: July 18, 2024
Place: Mumbai

pnb Housing
Finance Limited
Ghar Ki Baat
Regd. Office : 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001
CIN : L65922DL1988PLC038856. Phone: 011-66030500,
Email: investor.services@pnbhousing.com

NOTICE - 36th ANNUAL GENERAL MEETING
DISPATCH OF NOTICE, ANNUAL REPORT AND E-VOTING INSTRUCTIONS

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, August 12, 2024 at 03:00 PM. (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) (hereinafter referred as VC) to transact the business items as set out in the Notice of the AGM in accordance with the applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) and all other applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time.

The Company has sent the Notice of AGM together with e-voting instructions and Annual Report for FY 2023-24 on Wednesday, July 17, 2024 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA) / Depository Participants (DP) in accordance with the aforesaid provisions and circulars. The AGM Notice and Annual Report for FY 2023-24 is available and can be downloaded from the website of the Company www.pnbhousing.com and website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdcl.com.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the vote.

In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility to all its Members to exercise their right to vote on all the resolutions listed in the Notice of the AGM and has availed the services of NSDL for providing the facility of VC and electronic voting. The detailed procedure for attending the AGM through VC, remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notice of AGM. Some of the important details regarding electronic voting are provided below:

EVEN (E Voting Event Number)	129378
Cut off date for determining entitlement for electronic voting	Tuesday, August 06, 2024
Commencement of remote e voting	Thursday, August 08, 2024 at 09.00 A.M. (IST)
End of remote e-voting	Sunday, August 11, 2024 at 05.00 PM. (IST)

The remote e-voting module shall be disabled by NSDL after 05:00 PM. (IST) on August 11, 2024 for voting thereafter. Only those Members, who will be present in the AGM through VC facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred for doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The Member who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC, but shall not be entitled to cast their votes again.

Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the AGM, as the case may be. If the member has not registered email address with the Company/DP/RTA, the member may please follow instructions provided in the Notice of the AGM and details are also available on the website of the Company at <https://www.pnbhousing.com/investors/updates-and-events>.

The Board has appointed Mr. Rupesh Agarwal-finding him other partners of M/s Chandrasekaran Associates, Company Secretaries, New Delhi, as the Scrutinizer for conducting the electronic voting process in a fair and transparent manner.

Helpdesk for Individual Shareholders for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:-
NSDL: Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 48867000.

CDSL: Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting User Manual for Shareholders available at the Download section of www.evoting.nsdcl.com or call on: 022 - 48867000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com, who will also address the grievances connected with voting through electronic means.

For PNB Housing Finance Limited
Sd/-
Veena G Kamath
Company Secretary
Date : July 17, 2024
Place : New Delhi

CONTROL PRINT LIMITED
CIN: L22219MH1991PLC059800
Regd. Office: C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400 059. Tel. No.: 022 2859 9065/6693 8900, Fax +91 2228528272 Website: www.controlprint.com e-mail: companysecretary@controlprint.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS
(for Transfer of Equity Shares and Dividend of the Company to Investor Education and Protection Fund Authority)

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), Control Print Limited ("the Company") will transfer all equity shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Member(s) for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Suspense Account ("IEPF Account").

The equity shares which will be transferred by the Company are those in respect of which Final Dividend for the Financial Year 2016-2017 was declared and not encashed which are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules.


The details of the shareholder who have not encashed their Dividends for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Account is made available on our website www.controlprint.com.

A separate communication has been/shall be sent to the concerned shareholders, requesting them to claim their unpaid or unclaimed dividend amount(s) on or before 22nd October 2024. Members have been informed that failure to claim the same on or before the said date would result into the transfer of their above-mentioned equity shares to the IEPF Account.

The concerned Shareholders may note that upon transfer of such equity shares to the IEPF Account, no claim shall lie against the Company (1) in respect of unpaid or unclaimed dividend amount(s) and (2) in respect of equity shares transferred to the IEPF Account. Pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Members may claim the unclaimed dividend amount(s) and shares from the IEPF Authority, the details in respect thereof are available at www.iepf.gov.in.

For any information/clarifications in this regard may write to the Company's Registrar and Transfer Agent - Bigshare Services Private Limited having office at S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Telephone number 022 - 62683200 or send an e-mail to the Company at companysecretary@controlprint.com.

For Control Print Limited
Sd/-
Murli Manohar Thanvi
Company Secretary and Compliance Officer
Date: 17th July 2024
Place: Mumbai



ADITYA BIRLA
GRASIM
GRASIM INDUSTRIES LIMITED
CIN: L17124MP1947PLC000410
Registered Office: P.O. Birlagram, Nagda - 456 331, Dist. Ujjain, Madhya Pradesh, India. Tel: +91 7366-246766
Corporate Office: Aditya Birla Centre, 'A' Wing, 2nd Floor, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030, Maharashtra, India. Tel. No.: +91 22 6652 5000 / 2499 5000 E-mail: grasim.secretarial@adityabirla.com ; Website: www.grasim.com

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF PARTLY PAID-UP EQUITY SHARES

REMINDER FOR PAYMENT OF FIRST CALL MONEY WHICH CLOSES ON 18TH JULY 2024

1. The Company has sent First Call Notice on 15th June 2024 and Addendum to the First Call Notice ("Addendum") on 28th June 2024 to the shareholders of partly paid-up equity shares, whose names appeared on the Register of Members as on 14th June 2024 ("First Call Record Date") for making the payment of First Call money of ₹ 453/- (comprising of ₹ 0.50 towards face value and ₹ 452.50 towards premium) per partly paid-up equity share.

THE LAST DATE IS 18TH JULY 2024 FOR MAKING THE PAYMENT (WITHOUT INTEREST) OF FIRST CALL MONEY.

2. The First Call Notice and Addendum to the First Call Notice, along with detailed instructions, ASBA application form and payment slip can be downloaded from the Company's website at <https://www.grasim.com/investors/rights-issue> or from the website of KFin Technologies Limited ("KFin") i.e. <https://rights.kfintech.com/callmoney> or from the website of the Stock Exchanges.

3. The payment of First Call money can be made by choosing any one of the following modes:
(a) Online ASBA;
(b) Physical ASBA;
(c) 3-in-1 online transfer demat bank account; or
(d) Deposit of cheque / demand draft with the 'Collection Centres' of Axis Bank Limited along with the payment slip.

4. For points (a) and (b) as above - Shareholders can refer the list of existing Self-Certified Syndicate Bank ("SCSBs") at <https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFp=yes&intmid=35> for point (c) as above Shareholders are requested to check with their respective brokers for the exact process to be followed and note that this payment method can be used only if the concerned broker has made this facility available to their customer. The Company or KFin will not be responsible for the non-availability of this payment method to the shareholders and for point (d) as above - Shareholders can refer the details of Collection Centres of Axis Bank Limited as provided in the detailed instructions as well as payment slip. For any query, you may refer to FAQs on the Company's website at <https://www.grasim.com/investors/rights-issue> and on the website of KFin at <https://rights.kfintech.com/callmoney>.

5. Shareholders may also note that the trading in ISIN IN9047A01011 representing ₹ 0.50 per partly paid-up equity shares has been suspended by the Stock Exchanges w.e.f. 14th June 2024. Please note that the trading of ISIN IN9047A01029 representing ₹ 1.00 per partly paid-up equity shares of the Company is expected to commence within a period of 2 weeks from the last date of making the payment of First Call money.

6. The consequences of failure of payment of First Call money are given below:
(a) Interest @ 10.00% (Ten per cent only) p.a. will be payable for delay in payment of First Call money beyond 18th July 2024 till the actual date of payment;
(b) The Company shall be entitled to deduct from any future dividend payable to you, all sums of money outstanding on account of calls and interest; due thereon in relation to the partly paid-up equity shares of the Company; and
(c) The partly paid-up equity shares of the Company currently held by you, including the amount already paid thereon may be liable to be forfeited on failure to pay the First Call money, in accordance with the Articles of Association of the Company and the Letter of Offer.

7. For any query related to the First Call, you may reach out to KFin as under:
(a) Call their toll-free number 1800 309 4001 [operational from Monday to Saturday from 9:00 A.M. (IST) to 5:00 P.M. (IST)];
(b) WhatsApp them by typing "Hi" to +91 99304 73592; or
(c) E-mail to them at einward.ris@kfintech.com

8. All capitalized terms not defined herein would have the same meaning as attributed to it in the Company's Letter of Offer dated 4th January 2024.

For Grasim Industries Limited
Sd/-
Sailesh Kumar Daga
Company Secretary and Compliance Officer
FCS 4164

Place: Mumbai
Date : 17th July 2024

KALYANI STEELS LIMITED
CIN : L27104MH1973PLC016350
Regd. Office : Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra, India
Tel No. : +91-20-66215000
Email : investor@kalyanisteels.com
Website : www.kalyanisteels.com

INTIMATION REGARDING 51ST ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS AND BOOK CLOSURE DATES

Notice is hereby given that the 51st Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on **Thursday, August 22, 2024 at 11:00 a.m. (I.S.T.)** through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), without presence of members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business(es) as set out in the Notice convening the AGM. In connection of the same, kindly note as follows:

1. **Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24:**

a. will be sent to all Shareholders by e-mail, whose e-mail addresses are registered with M/s. Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company / Depository Participant(s); and
b. will be uploaded on the website of the Company at www.kalyanisteels.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdcl.com

2. **Manner of registering / updating e-mail addresses :**

a. Shareholders holding shares in physical form are requested to register / update the required details in the manner as mentioned in Point No. 5 below with the RTA of the Company.
b. Shareholders holding shares in dematerialized form ("DEMAT") are requested to register or update their e-mail addresses and mobile number with their relevant Depository Participant(s).

3. **Manner of casting vote(s) through e-voting :**

a. Shareholders will have an opportunity to cast their vote(s) remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM;
b. The detailed instructions for remote e-Voting by shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses are provided in the Notice of the AGM.

4. **Book Closure for dividend and payment thereof :**

a. The Board of Directors, in its meeting held on May 10, 2024, has recommended the Dividend of Rs.10/- per share on Equity Share of Rs.5/- each (i.e. 200%). The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, August 16, 2024 to Thursday, August 22, 2024 (both days inclusive) for determining entitlement of Shareholders to the Dividend for the financial year ended March 31, 2024.
b. The dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid on or before Monday, September 2, 2024.
c. Payment of dividend shall be made through electronic mode to the Shareholders who have registered their bank account details with the Company's RTA. Demand Draft / Dividend Warrant will be dispatched to the registered addresses of the Shareholders who have not registered their bank account details.

d. To avoid delay in receiving dividend, Shareholders are requested to update their KYC with their relevant Depository Participant(s) (where shares are held in DEMAT) and with Company's RTA (where shares are held in physical form).

5. **Manner of registering e-mail address / bank account mandate :**

For DEMAT holding	Shareholders are required to register / update the details in their demat account, as per the process advised by their relevant Depository Participant(s).
For Physical holding	Shareholders are required to register / update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company at linkintime.co.in or by writing to them at their address mentioned below.

6. **Tax on dividend :**

Shareholders may note that pursuant to the Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after April 1, 2020 shall be taxable in the hands of Shareholders and therefore, the Company is required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of dividend to the Shareholders. To enable determination of appropriate TDS rates, Shareholders are requested to complete and / or update their residential status, PAN, and category with their Depository Participant(s) or in case shares are held in physical form, with the Company or the RTA as mentioned in point 5 above.

This notice is issued for the information and benefit of all Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI. For further information / clarification / assistance in respect of e-Voting and related matters, concerned shareholders are requested to contact the RTA of the Company and / or the Company at below mentioned addresses:

LINK INTIME INDIA PVT. LTD. Unit : Kalyani Steels Limited Block No.202, Akshay Complex, Near Ganesh Temple , off Dhole Patil Road, Pune - 411 001, Maharashtra Tel : +91-20-26160084 / 26161629 Email : pune@linkintime.co.in	The Secretarial Department KALYANI STEELS LIMITED Mundhwa, Pune - 411 036 Tel No. : +91-20-66215000 Email : investor@kalyanisteels.com
---	--

for KALYANI STEELS LIMITED
Sd/-
Mrs. Deeptri R. Puranik
Company Secretary

Place : Pune
Date : July 17, 2024

Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited
CIN: L15314TN1961PLC004674
Registered Office: 75/8, Benares Cape Road, Gangaikondan, Tirunelveli 627352
Phone: +91 482 248 6532, Mobile: +91 944 337 5445, Fax: +91 482 248 6132
E-Mail: ho@klrf.in, Web: www.klrf.in.

NOTICE TO SHAREHOLDERS

Dear Member(s),

1. Notice is hereby given that the 62nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 9th September, 2024 at 09:15 AM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice which is being circulated for convening the AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company has decided to conduct the AGM through VC/ OAVM facility without the physical presence of the members at a common venue.

2. The Notice of the 62nd AGM and the Annual Report for the year ended 31st March 2024, including the Audited Financial Statements for the year ended 31st March 2024 ("Annual Report") is being sent only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company/RTA or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circular(s) and the SEBI Circular(s) as mentioned above. Members can join and participate in the 62nd AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 62nd AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the 62nd AGM is being provided in the Notice of the 62nd AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

3. Notice of the 62nd AGM and the Annual Report is being made available on the website of the Company i.e., www.klrf.in and on the website of Stock Exchange in which the Company's equity shares are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and on the website of e-voting service provider i.e. Link Intime India Private Limited (www.instavote.linkintime.co.in).

4. Members, who wish to register their email address and/or bank account mandate for receiving dividends directly through Electronic Clearing Service (ECS) may follow the below instructions:

a. Members holding shares in demat form are requested to register / update the said details in their demat account, as per the process advised by the concerned Depository Participant.

b. Members holding shares in physical form are requested to register / update the said details by filling in the prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company viz., Link Intime India Private Limited by sending email at coimbatore@linkintime.co.in. Members may download the prescribed forms from the company's website www.klrf.in

5. Members holding shares in physical form or who have not registered their email address with the Company / RTA may cast their vote on the business item(s) set forth in the Notice of the 62nd AGM through remote e-voting or through e-voting platform provided during the 62nd AGM. The manner of voting through remote e-voting or through e-voting during the AGM will be provided in the Notice of 62nd AGM.

6. Pursuant to Finance Act, 2020, dividend is taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid (if any) to the Members at the prescribed rates in the Income Tax Act, 1961. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. Shareholders are therefore immediately requested to furnish the necessary documents / declarations to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited to enable the Company in applying appropriate TDS percentage on dividend payment. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered or having invalid PAN or "specified person" as defined under Section 206AB of the Income Tax Act, 1961, the tax will be deducted at higher rates prescribed under Section 206AA or 206AB of the said Act, as applicable.

7. Considering the above, we request the shareholders to update their e-mail ID, Bank account details & Permanent Account Number (PAN) with the Company / RTA (if held in physical form) or Depository Participant (if held in demat form) to ensure receipt of the Annual Report, dividend and/or any other communications from the Company.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in accordance with the MCA Circular/s and the SEBI Circulars.

By Order of the Board
For Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited
S.Piramuthu
Company Secretary
Membership No. FCS 9142
Date : 17.07.2024
Place : Gangaikondan

Companies, Monday to Saturday

To book your copy, sms reaches to 57575 or email order@bsmail.in



आश्वासना नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उपोषण मागे

अहमदनगर, दि. १७ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. मिलिंद अहिरे यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सपत्नीक सुरु केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व प्राध्यापकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव कृषि परिषदेकडे पाठविण्याचे प्रशासनाने मान्य केले. यावेळी उपोषणस्थळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील आणि कुलसचिव अरुण आनंदकर यांनी पुढाकार घेवून सामंजस्यारी भूमिका दाखवत उपोषणकर्ते प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे आणि त्यांची पत्नी वैशाली अहिरे यांची भेट घेतली व उपोषणावर तोंडगा निघण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. तरी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक तोंडगा काढण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासीत करण्यात आले. आश्वासन मिळाल्यानंतर डॉ. मिलिंद अहिरे यांनी उपोषण सोडण्याचे मान्य केले. यावेळी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील आणि कुलसचिव अरुण आनंदकर यांनी उपोषणकर्त्यांना नाराळ पाणी देवून उपोषण सोडविले. डॉ. मिलिंद अहिरे हे त्यांच्या मागण्यांसाठी १० जुलै पासून विद्यापीठाच्या

प्रशासकीय इमारतीजवळ पत्नीसह बसले होते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. अहिरे यांच्या उपोषणाविरोधात मूकमोर्चा देखील काढला होता.

PUBLIC NOTICE
Notice is given on behalf of my client MR. MOHAMED AFZAL MOHAMED HANIF MERCHANT (hereinafter referred to as 'my client'). My client states that he is holding on ownership basis, Flat No. 601, 6th Floor, Blossom Park C.H.S. Ltd., S.V. Road, Jogeshwari West, Mumbai-400102, (hereinafter referred to as the 'said Flat No. B/601'). My client would like to inform to the General Public that out of the title documents of the said Flat No. B/601, my client has lost and/or misplaced Original GI/Deed dated 22/06/2010 Registered under Serial No. BDR-15-1737-2010 by the Sub-Registrar Andheri No. 04, hereinafter referred to as 'the said lost/misplaced document' and in spite of his efforts to trace the said lost/misplaced document, my client is not able to trace the same. My client states that he has not obtained/taken any loan against the said Flat No. B/601. My client has also lodged the missing complaint in the Mahim Police Station for the same in the register of missing items at Sr. No. 79149/2024 on 16/07/2024. Therefore if any person/s who finds the said lost and/or misplaced Original document in respect of the said Flat No. B/601, it is requested to return the same to me at my address at 16, 1st Floor, Kadju Mansion, Near Paramount Tower, Sahakar Road, Jogeshwari (West), Mumbai-400102 or if any person having any claim in the above said Flat No. B/601, by way of purchase, mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any other manner however, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the above mentioned address within 15 days from the publication of this notice and after the expiry of 15 days the claim or claims in respect of the said Flat No. B/601 if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned.

AKBAR HUSSAIN PINDHARA (ADVOCATE)
Place: Mumbai Date: 18/07/2024 Mobile No. 9920665593

PUBLIC NOTICE
My client MR. RAHIMAT KHAN HUSSAIN KHAN PATHAN hereby declare that Mr. Noor Khan Rahimat Khan Pathan, the son of Mr. Rahimat Khan Hussain Khan Pathan & his Legal Heirs, shall not have any right, claim, title, interest, or any other entitlement on any of my client's properties. Furthermore, any documents previously made by Mr. Rahimat Khan Hussain Khan Pathan in the name of Mr. Noor Khan Rahimat Khan Pathan, his Wife & his childrens such as WILL, Power of Attorney, Affidavit or any Other Registered & Notarized Documents are hereby stated as "CANCELLED and TERMINATED". Any person's having any claim against or to the above mentioned matter or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, Inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be constructed as having been non-existent/ waived/ abandoned. Sd/- SAURABH SINGH (Adv. High Court) SINGH ENTERPRISES Opp. Arihant Bank, LBS Marg, Bhandup Date: 18/07/2024 (W), Mumbai - 400 078.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, (1) Ranjanben Chimanlal Patel (2) Sanjay Chimanlal Patel & (3) Neelam Chimanlal Patel were the joint owners of an ownership Flat No. 403 on 4th Floor of GOPAL VIJAY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Vijay Apartment, M.G. Cross Road No.3, Kandivali (West), Mumbai-400067.

The Notice is hereby given to the public that my clients Mr. Chetan Shantilal Parekh and Ms. Sonam Jesal Mehta AKA Sonam Chetand Parekh, are negotiating with M/s. Arvind Chemicals through Proprietor Mr. Pashupathinath Kapoor, to purchase of property more particularly described in the schedule hereunder written.

The aforesaid Owner has represented to my clients that when they purchase the said Unit vide Agreement dated 24th November, 1973, it was mentioned as Unit No.109 and subsequently the unit number has been changed to Unit No.126, all the other records i.e. Share Certificate, Electricity Bill, Society Maintenance Bill etc. showing the Unit No.126. It is further represented that M/s. Arvind Chemicals through Proprietor Mr. Pashupathinath Kapoor is absolute owner of Unit No.126 and not Unit No.109.

Any person having or claiming to have any right, title, interest or to in hereunder mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc., are hereby required to make the same known in writing to the undersigned at Shop No. 1/A, Vaibhav Apartment, Near Anandaram Pawar School, Vazira Naka, Borivali (West), Mumbai - 400 092, within 7 (Seven) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived. If claim/objection is not received within 7 days, my clients will finalize the deal as they deem fit and proper.

SCHEDULE OF THE PROPERTY
All that Unit No.126, Amar Industrial Premises Co-operative Society Limited, Amar Industrial Estate, Saki Naka, Kurla-Andheri Road, Mumbai - 400 072, constructed on a piece of land bearing C.T.S No. 720, 720/1 to 11 of Village Mohli, Taluka Kurla, District Mumbai Suburban. Sd/- Mr. Bharat A. Gurav Advocate High Court, Bombay Place: Mumbai Date: 18-7-2024

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १-अ, जमीन सवई क्र. ११३, प्लॉट क्र. ११६, गाव निळेमोरे, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ४९.९९ चौ.मी. करनिर्धारण रकम रु.४.९९ पैसे असलेल्या सोसायटीचे सर्व भाग व खंड हे मे. न्यू शिवपुत्रा को-ऑपरेटिव्ह हौसिंग जॉइन्ट लिमिटेड यांच्या मार्फतीची आहे आणि मे. एस. साई सिट्टी मालक, भागीदारी संस्था यांच्याद्वारे पुन-विकास करण्यात येणार आहे. सदर मालक व विकासक यांना सदर जमीन निवासी व व्यावसायिक इमारतीकरिता विकास करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी विकास योजना मान्यतेकरिता शहर अरेखन प्राधिकरण वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमतेबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, मालकीहक्क, पतना, नावा किंवा अन्य इतर प्रकारचे काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरल्याकडे त्यांचे दावाबाबत सर्व आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दावांच्या संदर्भांशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तीचे दावा, काही असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलोवर बंधनकारक असणार नाही.

सही /- अॅड. अशोक कुमार निवासी वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२१०, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्थानका समोर, नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर.

सार्वजनिक सूचना
तमाम जनतेस कळविण्यात येते की माझ्या ग्राहकाच्या आई, स्व. श्रीमती मोहिनिदेवी भवानदास गुवालानी या पॅटेंट क्र. २, इमारत क्र. १-अ, पहिला मजला, चॅम्बर नवजीवन सोपवस लिमिटेड, आर.सी. मार्ग, चॅम्बर, मुंबई-४०००७४ या मालमतेच्या मालक होत्या, ज्याचे क्षेत्रफळ ६३९ चौ.फु. कार्टे आहे आणि त्या समाजाच्या ५०/- रुपये किंमतीच्या ५ पुण्या शेअर्सच्या धारक होत्या, ज्यांचे विशेष क्रमांक २५०१ ते २५०५ (दोन्ही समाहित) जुन्या शेअर प्रमाणपत्र क्र. ६४९ दिनांक ०१.०५.१९६२ च्या अंतर्गत आहेत आणि ५०/- रुपये किंमतीच्या १० नवीन शेअर्सच्या धारक होत्या, ज्यांचे विशेष क्रमांक १२९१ ते १३०० (दोन्ही समाहित) नवीन शेअर प्रमाणपत्र क्र. १३० दिनांक २१.१२.२०१६ च्या अंतर्गत आहेत.

माझ्या ग्राहकाच्या आई, स्व. श्रीमती मोहिनिदेवी भवानदास गुवालानी यांचे २२.०१.२०१९ रोजी निधन झाले होते आणि त्यांच्या वडील, स्व. श्री भवानदास भवानदास गुवालानी यांचे २८.०६.२०२० रोजी मुंबईत निधन झाले होते. त्यांच्या मागे खालील कायदेशीर वारसावर, उत्तराधिकारी आहेत म्हणजे (१) श्री जयकिशन भवानदास गुवालानी - पुत्र (२) श्रीमती पद्मा प्रकाश लालवानी - विवाहित कन्या (३) श्रीमती क्या वि. गुणानी - विवाहित कन्या आणि (४) स्व. श्रीमती सीमा स्पेश हवानी - विवाहित कन्या हे एकमेव कायदेशीर वारसावर आहेत. त्यांच्या एक कायदेशीर वारसावर कन्या स्व. श्रीमती सीमा स्पेश हवानी यांचेही ०६.०७.२०१७ रोजी मुंबईत निधन झाले होते. त्यांचे मागे ३ कायदेशीर वारसावर आहेत म्हणजे (१) श्री स्पेश एन. हवानी - पती, (२) श्रीमती कांचन किशोर तेजवानी - विवाहित कन्या आणि (३) श्रीमती मनीषा चरण मंगलानी - विवाहित कन्या. स्व. श्रीमती सीमा स्पेश हवानी यांच्या निधनानंतर, त्यांच्या पतीने श्री स्पेश एन. हवानी यांनी पुनर्विवाह केला होता. माझ्या ग्राहकाच्या आईच्या इतर सर्व कायदेशीर वारसादारांनी त्यांच्या त्यांच्या संबंधित वाटा, हक्क या परलंघनेच्या माझ्या वरती जयकिशन भवानदास गुवालानी यांच्या बाजूने सोपवण्याचे मान्य केले आहे आणि आता माझा ग्राहक हा परलंघनेचा ६६.६६% वाटाचा आणि हक्काचा संयुक्त मालक आहे, आणि इतर संयुक्त मालक त्यांच्या पत्नी श्रीमती दिव्या जयकिशन गुवालानी आहेत, ज्यांचा या परलंघनेचा ३३.३३% वाटा आहे.

सर्व व्यक्तींनी निवृत्ती करण्यात येणे की, वरील पॅटेंट आणि शेअर्सबाबत कोणताही दावा असाव्या, तो सोडवण, वारसा, विक्री, देवाणघेवाण, तारण, चार्ज, बँक, ट्रस्ट, देवघात, ताबा, पट्टा, पट्टा प्रत्येक, पतना, लावन किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे अवलंबास, थैकी भाडोत्री माझ्या ग्राहक श्री जयकिशन भवानदास गुवालानी आणि/किंवा समाज म्हणजे चॅम्बर नवजीवन सोपवस लिमिटेड यांना १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावी. या सूचना प्रकाशित झाल्यापासून दावा केल्यास ते अस्तित्वात नसल्यास, नोंदवलेले आणि सर्व उद्देशांसाठी सोडवून दिलेले मानले जातील. त्यानंतर माझा ग्राहक श्री जयकिशन भवानदास गुवालानी परलंघनेच्या हस्तगत आणि शेअर प्रमाणपत्राच्या समाजाच्या नोंदीत आणि रजिस्ट्ररस्थे येथे नाव लावण्याचा हक्कदार राहतील.

मुंबई, १८ जुलै २०२४
टी/१०८/७, इन्वेल्व्हेंट हॉस्पिटल रोड, चॅम्बर कॉलनी, सही /- अॅड. मोहिनी टी. कुन्दानी
चॅम्बर, मुंबई-४०००७४.

जाहीर सूचना
सर्वाना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री मोहम्मद अहमद नूर मोहम्मद मन्सुरी यांचा १) पॅटेंट क्र. बी २०५ आणि बागे नूर दि. २२/०८/१९९६ मालाड पूर्व ४०००९७, २) पॅटेंट क्र. बी ४०७ बागे नूर दि. १२/०८/१९९६ मालाड पूर्व ४०००९७, ३) पॅटेंट क्र. बी २०२० वैशाली नगर, दि. १४/१०/१९९६ जोगेश्वरी पश्चिम, मुंबई - ४००९२, ४) पॅटेंट क्र. २, कल्याण भवन तेथे गल्ली दि. ०८.११.१९८२ अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९५, ५) पॅटेंट क्र. ०३, कल्याण भवन दि. ११/०७/१९८४ या पॅटेंटचे कायदेशीर संपूर्ण मालक माझे वडील हे नूर मोह. बी मन्सुरी व आई जुबेदा नूर मोह. मन्सुरी हे होते. त्यांना मृत्यू दि. ०२/०२/२०००९ (वडील) ०५/१२/२०१३ (आई) हे असून त्यांच्या मृत्यू पत्रात श्री. मोहम्मद अहमद नूर मोहम्मद मन्सुरी हे कायदेशीर वारस आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर पॅटेंट किंवा भागावर मालकी, तारण, कर्ज, मालकी हक्क अंधिभार, वारसाहक्क इत्यादी संपत्ती दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरूपात त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरी कर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १६.०७.२०२४
राजकुमार पी. मोहिते वकील उच्च न्यायालय आर.सी. क्र.१०, शिंदे वाडी, कांसिस हॉटेल समोर, जुना नागरदास रोड, अंधेरी (पु), मुंबई-४०००९३.



अजमेरा रिअल्टी अँड इन्व्हा इंडिया लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, सिटी मॉन्, वी.ए. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३. दूरध्वनी क्रमांक : +९१ २२ ६६९८ ४०००, फॅक्स : +९१ २२ २६२२ ५२०२ ईमेल : investorsajmerajawala.com, संकेतस्थळ : www.ajmerajawala.com

३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अजमेरा रिअल्टी अँड इन्व्हा इंडिया लिमिटेड ("कंपनी") यांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एव्हिंग्स") शुक्रवार, दि. ०९.०८.२०२४ रोजी दु. ४.०० वा. (भा. प्र. वे.) एजीपच्या सूचनेत विविध विषयांवर विचारविनिर्माण करण्यासाठी विडीडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीडी") अर अडिओ विड्युअल मीन्सच्या ("ओएव्हीएम") यांच्या माध्यम त्वातून आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय तसेच भारतीय प्रतिभेचे व विनियम मंडळ यांच्याद्वारे जारी परिपत्रके/मार्गदर्शक सूचनांच्या अंतर्गत आयोजित ई-मेल पत्रे निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. ०२.०८.२०२४ रोजीनुसार कंपनी/डिआरिअलव्हिडेड नोंदीपुढील असतील असा समासादनात विनिर्णय व २०२३-२४ फारित्याची कंपनीची एजीपची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. वार्षिक अहवालसमवेत एजीपची सूचना कंपनीची वेबसाइट www.ajmerajawala.com, वरदक एव्हसंबनेसच्या वेबसाइटस अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच ई-मतदान सेवा पदाते उपलब्ध नोंदवून सौकर्यपूर्वी डिपॉझिटी लिमिटेड ("एनएसडीएल") ची वेबसाइट <https://www.evoting.nsdl.com> वरील उपलब्ध आहे.

ई-मतदानाकरिताची निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. ०२.०८.२०२४ रोजीनुसार भागाधारक असलेले समासद एजीपच्यासूचनेत दिलेल्या दूरध्वनी ई-मतदान व एजीपच्या ई-मतदानाकरिताच्या प्रक्रियेनुसार एजीपच्या सूचनेत विविध विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांची मते देऊ शकतील सदर माहिती एनएसडीएलची वेबसाइट <https://www.evoting.nsdl.com> वरील उपलब्ध आहे.

दूरध्वनी ई-मतदानाच्या कालावधी मॉड्यूलवर, दि. ०६.०८.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व शुक्रवार, दि. ०८.०८.२०२४ रोजी सारा. ५.०० वा. (भा. प्र. वे.) सात. तारखेपासून एनएसडीएलद्वारे दूरध्वनी ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यक्षम करण्यात येईल. समासादनाचा मतदान हक्क हा ई-मतदानाकरिताच्या निर्धारित अंतिम तारखेनुसार निर्धारित अंतिम तारखेच्या समासादनाच्या प्रमाणात असेल. एजीपच्या सूचनेत विविध विषयांवर समासद वरील कालावधीत उपलब्ध असलेल्या दूरध्वनी ई-मतदान सुविधेद्वारे किंवा एजीपच्यासूचनेत ई-मतदान सुविधेद्वारे करू शकतील.

ज्यासमासादनी यापूर्वीच दूरध्वनी ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले असेल ते समासद एजीपच्यासूचनेत पुन्हा मत देऊ शकणार नाहीत. एखाद्या व्यक्तीचा वा घटकाचे नाव कंपनीच्या नोंदीमध्ये नोंदीपुढील नसेल व ई-मतदानाकरिताची निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. ०२.०८.२०२४ रोजीनुसार ते समासाधारक असल्यास ते एजीपच्या सूचनेत विविध निर्देशांचे पातळ करून एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in येथे ई-मेल पाठवून लॉग इन आवडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. तथापि, एव्हिंग्स वार्षिक यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरध्वनी ई-मतदानाकरिता नोंदीपुढील असल्यास सदर व्यक्ती त्यांचे मत देण्यासाठी विनियम वुजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरध्वनी ई-मतदान तसेच एजीपच्यासूचनेत उपलब्ध राहणाऱ्यासंदर्भात काही शंका - मार्गदर्शन हवे असल्यास समासादनी www.evoting.nsdl.com या download section वर उपलब्ध समासादनाकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व समासादनाकरिताचे e-voting manual याचा वापर किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधता किंवा evoting@nsdl.co.in येथे निवृत्ती पाठवावी. ई-मतदान सुविधेची संदर्भित कोणत्याही तक्रारीकरिता evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिखावा किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधता.

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मुखार दिनांक ०९ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लागू ४४ / - प्रति समाजा या समाजाद्वारे दर्शनी मूल्या ४० प्रत्येकी आहे इतक्या लागूनाची शिफारस विनिर्णय व २०२३ - २४ फारिता केले आहे मात्र हा लागूना शुक्रवार, दि. ०२.०८.२०२४ रोजीनुसार कंपनीचे भागाधारक असलेल्या समासादनी अंतिम लागूनाची प्रदान करण्यात येईल. समासादनी कृपया भागाधारक प्रदाननारी टीडीएसशी संबंधित विषयांवर पायबंदी वारसा वारसा कंपनीची वेबसाइट <https://ajmerajawala.com/investor-corner/annual-reports/>, वर प्रकाशित संबंधित माहिती - पोषणाचार घ्यावे.

अजमेरा रिअल्टी अँड इन्व्हा इंडिया लिमिटेड यांच्या कार्या सही /- रविता झारव दिनांक : १८ जुलै, २०२४ स्थळ : मुंबई कंपनी सेक्रेटरी आणि संचालकास अधिकारी

PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public that my clients Mr. Chetan Shantilal Parekh and Ms. Sonam Jesal Mehta AKA Sonam Chetand Parekh, are negotiating with M/s. Arvind Chemicals through Proprietor Mr. Pashupathinath Kapoor, to purchase of property more particularly described in the schedule hereunder written.

The aforesaid Owner has represented to my clients that when they purchase the said Unit vide Agreement dated 24th November, 1973, it was mentioned as Unit No.109 and subsequently the unit number has been changed to Unit No.126, all the other records i.e. Share Certificate, Electricity Bill, Society Maintenance Bill etc. showing the Unit No.126. It is further represented that M/s. Arvind Chemicals through Proprietor Mr. Pashupathinath Kapoor is absolute owner of Unit No.126 and not Unit No.109.

Any person having or claiming to have any right, title, interest or to in hereunder mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc., are hereby required to make the same known in writing to the undersigned at Shop No. 1/A, Vaibhav Apartment, Near Anandaram Pawar School, Vazira Naka, Borivali (West), Mumbai - 400 092, within 7 (Seven) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived. If claim/objection is not received within 7 days, my clients will finalize the deal as they deem fit and proper.

SCHEDULE OF THE PROPERTY
All that Unit No.126, Amar Industrial Premises Co-operative Society Limited, Amar Industrial Estate, Saki Naka, Kurla-Andheri Road, Mumbai - 400 072, constructed on a piece of land bearing C.T.S No. 720, 720/1 to 11 of Village Mohli, Taluka Kurla, District Mumbai Suburban. Sd/- Mr. Bharat A. Gurav Advocate High Court, Bombay Place: Mumbai Date: 18-7-2024

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वृहन्मुंबई

राज. क्र. झोपडा/संविन/४०/२०२४/१२०२४
SRA/CO/W/2024/37752
दिनांक: १६/०७/२०२४

:- सोडत पध्दतीने सविक्रीत वाटपाची नोंदिस :-
संतोषी मत्ता संवैभव सं. आर. अ. सहाकारी गुहेनिर्माण संस्था मर्यादित, न.प.क्र. ७१२ ते ७१६, ७१७/१ ते ७१७/४, ७१७/१ ते ७१७/४ आणि १३, ७१८, ७१९, ७१९/१ ते १४, ७२०, ७२०/१ ते ७२१, ७२१/१ ते ६, ७२२, ७२२, ७२२/१ ते २ आणि ७२५, कुण्ड विलेज, ता. कोरगावली, मालव (पूर्व), मुंबई - ४०० ०७४ या संस्थांच्या मूळ पॅटिन्ट - २ व पुण्यातील झोपडपट्टीच्या समासादनात कर्तव्यनिर्वाह येथे की, मा. सहायक निबंधक, सहाकारी संस्था (पूर्व व पश्चिम उत्तरे), झो.पु.अ. वृहन्मुंबई संविक्रीत दिनांक-०५.०७.२०२४ रोजीच्या पत्रावरील प्राधिकरणावर परिपत्रक क्र. १६२/दिनांक-२३.०७.२०२४ मूद्रा एव्हिंग्स ३६ दिवसांची पात्र झोपडीधारकांना पुनर्वसन इमारत क्र. १, विंग ए, बी, सी व डी मध्ये निवासी सविक्रीत सोडत पध्दतीने वाटप करण्याची ती निमन्वयारक्षीत माझे प्राधिकृत अधिकारी मन्सूर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सवई संस्थांच्या पुनर्वसन इमारत क्र. १, विंग ए, बी, सी व डी मध्ये निवासी सविक्रीत वाटप सोडवताय काढकम मॉड्यूलर, दिनांक-२३/०७/२०२४ रोजी विक्रि दुसरी १३:०० वाजता प्राधिकरणाच्या कार्यालय लॉबी अलॉटमेंट पोल्ट सवई वर ऑनलाईन पध्दतीने झूज अॅड (Zoom App) वर आयोजित केलेला आहे. विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/दिनांक-२३.०७.२०२४ मूद्रा अलॉटमेंट झूज अॅड (Zoom App) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन इमारत क्र. १, विंग ए, बी, सी व डी मध्ये एव्हिंग्स ३६ दिवसांची सविक्रीत वाटप करणे.

सही /- अॅड. एन. झुडे प्राधिकृत अधिकारीच्या सहाकारी अधिकारी श्री-१, झो.पु.अ., वृहन्मुंबई.

दिनांक : मुंबई दिनांक : १६/०७/२०२४

- सोडवताय पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटमध्ये विलेज केले व तारखेस सहाकारी व्हावे.
- सोडवताय वेळी नवीन झोपडीधारकांचे नांव परिसिस्ट-२ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती आम, आम, विधवा महिला, कुटुंब मूळ यांनी पुनर्वसन इमारतीतील खालच्या मजल्यावरील सविक्रीत प्राधिकरणाच्या sra@mumbai.gov.in या ई-मेल आवडीवर दिनांक-२२/०७/२०२४ रोजी परत लेखी पात्रे मागणी केल्यास परिपत्रकातील तदनुसार सविक्रीत वाटप करण्यात येईल. सदर तदवली व्यक्तींनी ई-मेल आवडीवर शासनाच्या अंश, आम, विधवा याबाबतचा पुरावा दाखल सादर करावे. तसेच विधवा झोपडीधारकांनी पतीचा मृत्यू दाखला सदर अर्जावरील सादर करणे आवश्यक आहे.

सनधनगर इंटरप्रायझिस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४वा मजला, १७वी, कॅम्पास बँक, कावळी पेटल रोड, हार्मिन सॅकल, कोट, मुंबई-४००००१. दूर.११-२२-६०७३७७३२, फॅक्स:११-२२-२३०२४२००, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.sdl@lodhagroup.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	३०.०६.२४ (अलेखापरिचित)	३१.०३.२४ (लेखापरिचित) (संदर्भ टीप २)	३०.०६.२३ (अलेखापरिचित)	३१.०३.२३ (लेखापरिचित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	२३१.१९	६.५७	४१९.२६
करपूर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादालयक बाबपूर)	(५.४४)	१४४.३१	१.८४	२२८.८२
करपूर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादालयक बाबनंतर)	(५.४४)	१४४.३१	१.८४	२२८.८२
करपूर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादालयक बाबनंतर)	(५.४४)	१४४.३१	१.८४	२२४.४३
भागा केलेले समाज भांडवल (दर्शनी मूल्या रु.१०/- प्रति)	३१५.००	३१५.००	३१५.००	३१५.००
राखीव (पुनर्विक्रीत राखीव मळदून) मागील वर्षाच्या लेखापरिचित तालेद्वर प्रकृत दिल्यानुसार				(१२२१.६८)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्या रु.१०/-प्रत्येकी)				१.३५
मूळ व सौमिकृत	(०.११)	५.८७	०.०६	१.३५

टीप: १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिग्युलेशन्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मूद्रा बीएसई लिस्टिंगच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिचित आकडे आणि